

Disclaimer

“This is an automated (system-generated) translation provided for convenience. If there is any ambiguity or inconsistency between this translation and the English version of the document, the English version will prevail to the extent permitted by applicable law. If you need any clarification, please call our toll-free number [1800 572 3013] and we will assist you.”

अस्वीकरण

"हे एक स्वयंचलित (सिस्टम-जनरेटेड) भाषांतर आहे जे सोयीसाठी प्रदान केले आहे. जर या भाषांतरात आणि दस्तऐवजाच्या इंग्रजी आवृत्तीमध्ये काही अस्पष्टता किंवा विसंगती असेल, तर लागू कायद्याने परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंत इंग्रजी आवृत्तीला प्राधान्य दिले जाईल. जर तुम्हाला काही स्पष्टीकरण हवे असेल, तर कृपया आमच्या टोल-फ्री नंबरवर [1800 572 3013] कॉल करा आणि आम्ही तुम्हाला मदत करू."

Kshema Samriddhi

UIN: IRDAN162RPCR0022V01202526

क्षेमा समृद्धी

धोरणात्मक शब्द

कलम 1: कार्यकारी कलम

तुम्ही, अनुसूचित नाव असलेल्या विमाधारकाने ही क्षेमा समृद्धी निवडली आहे आणि आम्हाला, क्षेमा जनरल इन्शुरन्स लिमिटेडला, पॉलिसीमध्ये नमूद केल्याप्रमाणे विमा संरक्षणासाठी अर्ज केला आहे.

प्रस्ताव, धोरणात्मक शब्दांकन, धोरण अनुसूची, घोषणा आणि त्यावरील कोणतीही मान्यता हा एक दस्तऐवज आणि कोणताही शब्द किंवा अभिव्यक्ती मानली जाईल, ज्यास यापैकी कोणत्याही लेखात विशिष्ट अर्थ जोडला गेला आहे.

या संपूर्ण पॉलिसीमध्ये, "तुम्ही", "तुमचे", "स्वतः" हे शब्द पॉलिसीच्या वेळापत्रकात दर्शविलेल्या नामांकित विमाधारकाचा संदर्भ देतात. "आम्ही", "आम्हाला", "आमची" आणि "कंपनी" हे शब्द क्षेमा जनरल इन्शुरन्स लिमिटेडचा संदर्भ देतात.

आता हे धोरण साक्षीदार आहे की हे धोरण येथे नमूद केलेल्या किंवा येथे समर्थित किंवा व्यक्त केलेल्या विविध विभाग, अटी, अटी आणि कार्यपद्धती अंतर्गत नमूद केलेल्या सामग्रीच्या अधीन आहे.

विभाग 2: शब्दांची व्याख्या

- जोखीम सुरू करण्याची/पॉलिसी सुरू करण्याची तारीख: जोखीम सुरू करण्याची/पॉलिसी सुरू करण्याची तारीख ही या धोरणांतर्गत कव्हेरज सुरू करण्याची तारीख आहे आणि पॉलिसीमध्ये कव्हेरजच्या कालावधीच्या विरुद्ध नमूद केल्याप्रमाणे
- पीक म्हणजे धोरण अनुसूचित निर्दिष्ट केल्यानुसार, बियाणे, प्रत्यारोपण किंवा इतर प्रसार पद्धतींचा वापर करून आणि कापणी करून, या धोरणांतर्गत बहुभुज क्षेत्राच्या परिभाषित क्षेत्रात वाढवलेली त्याच प्रकारची वनस्पती.
- डिजिटल प्रस्ताव फॉर्म (डी. पी. एफ.): हा एक फॉर्म आहे जो तुम्ही आमच्या अर्जात क्षेमा अर्जात तुमची लॉगिन प्रमाणपत्रे वापरून किंवा ओ. टी. पी. पुष्टीकरणद्वारे भराल.
- पिकाचा कालावधी: बहुभुजामध्ये पेरणीच्या तारखेपासून कापणी सुरू होण्याच्या तारखेपर्यंतचा कालावधी.
- मान्यता: मान्यता म्हणजे तुमच्या धोरणात कोणतीही लेखी दुरुस्ती किंवा भर घालणे, ज्याची तुम्ही लेखी किंवा क्षेमा अर्जाच्या माध्यमातून विनंती करता.
- अतिरिक्त दावा: पॉलिसीच्या वेळापत्रकात नमूद केलेली रक्कम जी या धोरणांतर्गत केलेल्या प्रत्येक दाव्याच्या संदर्भात तुम्हाला भरावी लागेल.
- कापणी म्हणजे विमा उतरवलेल्या शेतातील विमा उतरवलेल्या पिकाची कापणी/उत्पादन गोळा करण्यासाठी हाती घेतलेली कोणतीही प्रक्रिया.
- हायड्रोफिलिक पिके: हायड्रोफिलिक पिके ही अशी कृषी पिके आहेत ज्यात पाणी जास्त लागते किंवा सामान्यतः साचलेल्या किंवा जास्त सिंचित पाण्याच्या स्थितीत लागवड केली जाते. यामध्ये पी समाविष्ट आहे, परंतु इतकेच मर्यादित नाही.
- नुकसानभरपाईची टक्केवारी: वास्तविक तोटा किंवा विमा रकमेची टक्केवारी, जी यापैकी कमी असेल, ती विमा दाव्याच्या बाबतीत दिली जाईल आणि जी पॉलिसी अनुसूचीमध्ये नमूद केलेली आहे.

- j) विमाधारक व्यक्ती म्हणजे पिकाची लागवड करणारी आणि पॉलिसी अनुसूचीमध्ये नाव असलेली आणि नेहमीच विमाधारक व्याज असलेली व्यक्ती.
- k) क्षेमा ऍप्लिकेशन: क्षेमा ऍप्लिकेशन हे मोबाईल ऍप्लिकेशन आहे जे विमा उत्पादने खरेदी करण्यासाठी, दावे सादर करण्यासाठी, आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी आम्ही प्रदान केलेले अधिकृत डिजिटल व्यासपीठ आहे.
- l) अक्षांश आणि रेखांश: अक्षांश आणि रेखांश ही एक समन्वय प्रणाली आहे जी पृथ्वीवरील कोणतेही स्थान परिभाषित करण्यासाठी दोन संख्यांचा वापर करते.
- m) भौतिक बदल: जोखीम पत्करण्यासाठी विमाकर्त्याच्या निर्णयावर भौतिक परिणाम करणारे ते बदल, ज्यात पेरणीच्या तारखांमधील बदल किंवा विमा उतरवलेल्या पिकाचा किंवा विमा उतरवलेल्या पिकाचा बदल यांचा समावेश आहे, परंतु इतकेच मर्यादित नाही
- n) विम्याचा कालावधी: पॉलिसी अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे विम्याचा करार वैध आहे असा कालावधी, जोपर्यंत पॉलिसी रद्द केली जात नाही, अशा परिस्थितीत विम्याचा कालावधी या तारखेस संपेल.
- o) धोरण-धोरण म्हणजे धोरणातील शब्द, प्रस्तावातील तपशील/विधाने, धोरण अनुसूची आणि त्याच्याशी संलग्न असलेली आणि त्याचा भाग असणारी कोणतीही लागू होणारी मान्यता किंवा मुदतवाद.
- p) धोरण समाप्ती तारीख: बहु-निवडक पिकांच्या बाबतीत कापणीची शेवटची निवड सुरू होण्याच्या तारखेस आणि एकेरी निवडणाऱ्या पिकांसाठी कापणी सुरू होण्याच्या तारखेस किंवा कालबाह्य होण्याच्या तारखेस धोरण समाप्त होईल.
- q) पॉलिसी वेळापत्रक: विमा कराराशी संबंधित सर्व तपशील आणि पॉलिसीच्या शब्दांचा, मान्यतांचा आणि इतर कोणत्याही संलग्न जोडणीचा भाग असलेला दस्तऐवज.
- r) बहुभुज: आमच्या क्षेमा अर्जामध्ये दर्शविलेल्या शेतजमिनीच्या सीमा एकतर तुम्ही काढलेल्या किंवा तुम्ही सादर केलेल्या छायाचित्रांच्या निर्देशांकांद्वारे ओळखल्या गेलेल्या किंवा वापरात असलेल्या सर्वेक्षण क्रमांकांद्वारे ओळखल्या गेलेल्या
- s) कापणीनंतरचे नुकसान: विमाकृत पीक किंवा उत्पादन जमिनीपासून किंवा पिकापासून वेगळे केल्यानंतर झालेले नुकसान किंवा नुकसान.
- t) प्रीमियम: पॉलिसीच्या वेळापत्रकात निर्दिष्ट केल्यानुसार विम्याच्या संरक्षणासाठी भरावी लागणारी रक्कम.
- u) प्रस्ताव प्रपत्र: स्वतःबद्दल, शेतीबद्दल, पिकाबद्दल आणि जोखमीशी संबंधित इतर कोणतीही भौतिक माहिती देणारे इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज आणि ते योग्य दिनांकित/ई-दिनांकित आणि वन टाइम पासवर्ड (ओ. टी. पी.) प्रमाणित आहे.
- v) स्वाक्षरी: ओ. टी. पी. पुष्टीकरणाच्या माध्यमातून प्रस्तावाच्या फॉर्मवर तुमची स्वाक्षरी.
- w) विम्याची रक्कम: पॉलिसीच्या वेळापत्रकात दर्शविलेली रक्कम ही विम्याच्या कालावधीत कोणत्याही एका दाव्यासाठी किंवा सर्व दाव्यांसाठी आम्ही देऊ केलेली कमाल रक्कम आहे.
- x) प्रतीक्षा कालावधी: प्रतीक्षा कालावधी हा या धोरणांतर्गत नमूद केल्यानुसार कालावधी आहे ज्या दरम्यान कोणताही दावा स्वीकारला जाणार नाही.

विभाग 3: व्याप्ती

या धोरणांतर्गत व्याप्ती मुख्य शेटात लागवड केल्या जाणाऱ्या पिकासाठी आहे, जी क्षेमा अॅपमध्ये दर्शविलेल्या बहुभुजाद्वारे ओळखली जाते किंवा निर्देशांकांद्वारे ओळखली जाते (सर्वांचे अक्षांश आणि रेखांश)

खाली सूचीबद्ध केलेल्या धोक्यांमुळे विमा उतरवलेल्या पिकाचे नुकसान किंवा नुकसान:

- चक्रीवादळ असे नाव
- भूकंप.
- पूर.
- जलप्रलय (हायड्रोफिलिक पिकांना लागू होत नाही)
- भूस्खलन
- विजांच्या कडकडाटामुळे आग

कलम 4: या धोरणांतर्गत खालील नुकसानांची भरपाई केली जाणार नाही.

खालील कारणांमुळे झालेले नुकसान आणि नुकसान कंपनी भरून काढणार नाही.

- युद्धाची जोखीम: युद्ध, आक्रमण, परदेशी शत्रूची कृती, शत्रुत्व (युद्ध घोषित केले गेले किंवा नाही) यादवी युद्ध, बंड, क्रांती, बंड, लष्करी किंवा बळकटीची सत्ता, जप्ती, ना.
- आण्विक जोखीम: आयनीकरण किरणोत्सर्गामुळे किंवा कोणत्याही आण्विक इंधनाच्या किरणोत्सर्गामुळे किंवा आण्विक इंधनाच्या ज्वलनाने किंवा कोणत्याही आण्विक कचऱ्यामुळे दूषित झाल्यामुळे विमा उतरवलेल्या पिकांचे कोणतेही नुकसान.
- परिणामी नुकसान: कोणत्याही प्रकारचे किंवा वर्णनाचे परिणामी नुकसान.
- घातक नुकसान, जाळपोळ आणि इतर टाळता येण्याजोगी जोखीम.
- दहशतवाद: दहशतवादी कारवायांमुळे पिकांचे कोणतेही नुकसान.
- प्रदूषण किंवा कोणत्याही प्रकारचे प्रदूषण.
- कोणत्याही सरकारच्या किंवा इतर कोणत्याही नागरी प्राधिकरणाच्या आदेशामुळे राजकीय जोखीम किंवा नुकसान किंवा नुकसान;
- ज्वालामुखीचा उद्रेक, किनारपट्टी किंवा नदीची धूप किंवा निसर्गाचे इतर आकुंचन.
- चोरी, दंगल आणि संप.
- कापणीनंतर पीक उत्पादनांचे नुकसान, जरी कापणी करून विमा उतरवलेल्या शेतामध्ये पसरलेले असले तरीही.
- पूराविरूद्ध हायड्रोफिलिक पिकांची व्याप्ती.
- इतर कोणत्याही धोक्याद्वारे, जे धोरण अनुसूचीमध्ये स्पष्टपणे समाविष्ट केलेले नाही.
- स्टेकिंग, ट्रेलीस इ. सारख्या आधार संरचनांची किंमत.
- आंतरशेती आणि मिश्रशेती लागवड.
- विमा उतरवलेल्या शेताची बहुभुज/अक्षांश आणि रेखांश आणि नुकसान झालेल्या शेताची विसंगती.
- जरी अशा नुकसानीमुळे कृषी उत्पादन/उत्पादन कमी झाले किंवा परिचालन क्षमता वाढली, तरी कोणत्याही नुकसानासंदर्भात किंवा त्याच्या संदर्भात तुम्ही केलेला कोणताही खर्च.
- कोणतेही नुकसान झालेले पीक, अवशेष किंवा शेतातून कोणताही पदार्थ/वस्तू काढून टाकण्यासाठी तुम्ही केलेला कोणताही खर्च, मग ते नुकसान आच्छादित धोक्यांमुळे झाले असो किंवा अन्यथा, तो पी. ए. होणार नाही.
- पिकांचे नुकसान किंवा नुकसान जेथे नुकसान किंवा हानीचे स्थान प्रस्तावाच्या वेळी ओळखल्या गेलेल्या बहुभुजाला छेदत नाही
- उत्पन्नांचे नुकसान.
- रोपवाटिकेत पिकांची लागवड केली जात आहे.
- प्रतीक्षा कालावधीत नुकसान झाले

v) कोणतेही फसवे किंवा अतिशयोक्तीपूर्ण दावे.

विभाग 5: विम्याचा दावा कसा दाखल करावा आणि तुमची जबाबदारी

या धोरणांतर्गत येणाऱ्या कोणत्याही धोक्याच्या दुर्दैवी घटनेत, ज्यामुळे पिकाचे नुकसान किंवा नुकसान झाले, तुम्हाला खालील कृती करणे आवश्यक आहे:

- क्षेमा ऍप्लिकेशनद्वारे किंवा ईमेलद्वारे customer.support@kshema.co किंवा टोल-फ्री क्रमांक 18005723013 वर किंवा आपल्या धोरण तपशीलासह आमच्या संकेतस्थळाद्वारे https://kshema.co द्वारे नुकसानाची त्वरित माहिती द्या.
- नुकसान कमी करण्यासाठी सर्व पावले उचला, जणू काही विमा उतरवला गेलेला नाही.
- क्षेमा ऍप्लिकेशनचा वापर करून नुकसान झालेल्या पिकाची भू-टॅग केलेली छायाचित्रे तारीख आणि वेळेच्या शिक्क्यांसह घ्या.
- क्षेमा ऍप्लिकेशनचा वापर करून संपूर्ण विमा उतरवलेल्या क्षेत्राची आणि क्षेत्राच्या प्रभावित भागाची चित्रफीत घ्या.
- नुकसानीची वेळ आणि तारीख आणि ठिकाणानुसार नुकसान झालेल्या अंदाजित क्षेत्रासह नुकसान/नुकसानाचे संपूर्ण वर्णन द्या.
- तोट्याच्या वेळी त्याच विमाधारक पिकाचा समावेश असलेल्या इतर कोणत्याही विमा पॉलिसीचा तपशील कळवा.
- क्षेमाने नुकसान पडताळणी/मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नुकसान झालेल्या पिकाचे रक्षण करा आणि त्याच वेळी पिकाचे नुकसान कमी करण्यासाठी पावले उचला.
- पिकाचे कारण, नुकसान आणि नुकसान स्थापित करण्यासाठी सर्व सहाय्यक कागदपत्रे/माहिती प्रदान करा आणि कंपनीला आवश्यक असलेली इतर कोणतीही माहिती प्रदान करा.
- कोणत्याही विमा दाव्याच्या बाबतीत, नुकसान झाल्याच्या तारखेपासून सात दिवसांच्या कालावधीसाठी प्रत्येक पर्यायी दिवशी दिनांकित छायाचित्रे आणि व्हिडिओ क्लिप सादर केल्या जातील.
- नुकसानीच्या तारखेपर्यंत विमा करण्यायोग्य व्याजाचा पुरावा स्थापित करणारे दस्तऐवज.

कलम 6: अटी आणि शर्ती:

- निर्विवादता आणि प्रकटीकरणाचे कर्तव्य: हे धोरण रद्द होईल आणि कोणतेही असत्य किंवा चुकीचे विधान, चुकीचे सादरीकरण, चुकीची माहिती दिल्यास त्याअंतर्गत कोणताही लाभ देय राहणार नाही.
- पीक विसंगती: पॉलिसी सुरुवातीपासूनच रद्द होते आणि विम्याच्या वेळी तुम्ही विम्यासाठी घोषित केलेले पीक आणि विमा उतरवलेल्या रकमेवर वास्तविक पीक असल्यास कोणतेही नुकसान/नुकसान देय राहणार नाही.
- पद्धतीचे पीक पॅकेज: विमाधारक पिकाशी संबंधित पद्धतींच्या सर्व पॅकेजचे पालन करेल आणि सिंचन, तणनाश, वनस्पती संरक्षण इत्यादी सर्व कामे वेळेवर हाती घेईल.
- अतिरिक्त रक्कम: शून्य
- धोक्याचे धोरण असे नाव: हे धोरण केवळ त्या धोक्यांसाठी संरक्षण प्रदान करते जे धोरण अनुसूचीमध्ये समाविष्ट केल्याप्रमाणे विशेषतः सूचीबद्ध आहेत किंवा स्पष्टपणे नमूद केले आहेत.
- योगदान कलम: एकाच शेतजमिनीतील एकाच पिकाचा एकापेक्षा जास्त विमा पॉलिसीखाली विमा उतरवला गेल्यास आणि त्या शेतजमिनीवर नुकसान झाल्यास आणि नुकसान गुणाकारात समाविष्ट केले गेल्यास

- g) पेरणीची तारीख: जर पेरणीची तारीख बोलीच्या तारखेच्या 15 दिवसांपेक्षा जास्त आधी असल्याचे आढळून आले तर ती पॉलिसी रद्द मानली जाईल आणि कोणताही दावा देय होणार नाही.
- h) पिकाचा बदल: पेरणीनंतर 5 दिवसांच्या आत सूचित केलेल्या बदलाच्या अधीन राहून विमा प्रस्तावाच्या वेळी घोषित केलेल्या पिकातून एकदाच पिकाच्या बदलास परवानगी दिली जाईल.
- i) पेरणीची तारीख बदलणे: पेरणीच्या 5 दिवसांच्या आत लेखी माहिती देण्याच्या अधीन राहून, पेरणीची तारीख एकदा बदलण्याची परवानगी आहे, जी हप्त्याची रक्कम भरण्याच्या तारखेच्या आधी नाही.
- j) अनिवार्य कागदपत्रे: विमा दाव्याच्या वेळी, अक्षांश आणि रेखांश निर्देशांकासह अनिवार्य पीक नुकसान/खराब झालेले फोटो 2 दिवसांच्या कडक अंतराने सादर केले जातील.
- k) वाजवी काळजी: दावा होऊ शकेल अशा नुकसान किंवा हानीपासून विमा उतरवलेल्या पिकाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तुम्ही सर्व वाजवी पावले उचलाल.
- l) नियम आणि अटीचे पालन: या धोरणाचे नियम, अटी आणि समर्थन यांचे योग्य पालन आणि पूर्तता, जोपर्यंत ते तुमच्याकडून केल्या जाणाऱ्या किंवा पालन केल्या जाणाऱ्या कोणत्याही गोष्टीशी संबंधित आहेत.
- m) या धोरणाच्या अटी आणि शर्तीचे पालन न केल्यास हे धोरण रद्द करण्यायोग्य ठरेल.
- n) ज्या विशेष तरतुदींच्या अधीन राहून हे धोरण तयार करण्यात आले आहे आणि ज्या धोरणाला मान्यता देण्यात आली आहे, त्या कोणत्याही विशेष तरतुदी या धोरणाचा भाग मानल्या जातील आणि त्यानुसार त्या लागू होतील.
- o) प्रतीक्षा कालावधी:
 - a. या धोरणात तुम्ही प्रस्तावात जाहीर केल्याप्रमाणे पिकाच्या कालावधीच्या 15 टक्क्यांपेक्षा कमी दिवसांचा प्रतीक्षा कालावधी आहे किंवा सुरुवात झाल्याच्या तारखेपासून किंवा पेरणीच्या बदललेल्या तारखेपासून/पिकाच्या तारखेपासूनचे पहिले 21 दिवस आहेत.
 - b. प्रतीक्षा कालावधीत नुकसान किंवा नुकसान झाल्यास, नुकसान झालेल्या क्षेत्राची विमा उतरवलेली रक्कम उर्वरित पॉलिसी कालावधीसाठी नुकसान झालेल्या एकूण क्षेत्रातून संपली असल्याचे मानले जाईल.
- p) पीक व्यवस्थापन कलम: वेळेवर आणि पुरेशी तणतोड करण्यात अयशस्वी होणे, सिंचन, कीटक किंवा रोग किंवा पोषणाची कमतरता किंवा अत्यधिक अशा अयोग्य पीक व्यवस्थापन पद्धतींच्या बाबतीत

कलम 7: नुकसान किंवा नुकसान होण्यावर कंपनीचे अधिकार

नुकसान किंवा नुकसान झाल्यास किंवा या धोरणांतर्गत दाव्याला जन्म देणारी परिस्थिती उद्भवल्यास, आम्ही असे करू शकतो:

- a) कंपनीच्या विवेकबुद्धीनुसार आम्ही नुकसान झालेल्या विमा उतरवलेल्या पिकात प्रवेश करू शकतो आणि/किंवा त्याचा ताबा घेऊ शकतो.
- b) कंपनी, स्वतःहून, दाव्याच्या रकमेतून नुकसान झालेल्या पिकाचे वाजवी मूल्य वजा करू शकते आणि नुकसान झालेल्या पिकाचा ताबा घेणे सोडून देऊ शकते.
- c) या अटीद्वारे प्रदान केलेले अधिकार आमच्याद्वारे कोणत्याही वेळी वापरण्यायोग्य असतील, जोपर्यंत तुम्ही लेखी सूचना देत नाही की तुम्ही या धोरणांतर्गत कोणताही दावा करत नाही, किंवा असा कोणताही दावा केला जात नसेल तर
- d) जर तुम्ही किंवा तुमच्या वतीने कोणतीही व्यक्ती धोरणाच्या अटी आणि शर्तीचे पालन करत नसल्याचे दिसून येत असेल किंवा येथे कोणतीही तपासणी करताना आम्हाला किंवा आमच्या प्रतिनिधींना अडथळा आणत असेल किंवा अडथळा आणत असेल, तर सर्व

कलम VIII: नुकसान मूल्यांकन आणि गणना

- दावा शोधणे आणि नुकसान मूल्यांकन केवळ रिमोट सेन्सिंग उपग्रह प्रतिमा/चित्रे आणि/किंवा व्हिडिओ क्लिपद्वारे केले जाईल, जे स्वतः विकसित केलेल्या अल्गोरिदमचा वापर करून क्षेमा अनुप्रयोगाद्वारे सादर केले जाईल.
- संबंधित सरकार/हवामानशास्त्र/भूवैज्ञानिक/आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी घोषित केले किंवा पुष्टी केली तरच या व्याप्ती अंतर्गत नमूद केलेले धोके ओळखले जातील.
- इतर कोणत्याही विश्वासाह स्थानिक नोंदी किंवा पुरावे.
- नुकसान भरपाईची गणना खालील सूत्राच्या आधारे केली जाईल.

नुकसान = (विम्याची रक्कम x पिकाच्या टप्प्यावर आधारित संबंधित नुकसानभरपाईची टक्केवारी x विमा क्षेत्राची व्याप्ती x नुकसान टक्केवारी x नुकसानभरपाईची टक्केवारी)-अतिरिक्त दावा

पिकाच्या टप्प्यावर आधारित नुकसानभरपाईची टक्केवारी:

नुकसान होण्याच्या वेळी पिकाच्या टप्प्याची टक्केवारी ते पिकाच्या एकूण कालावधीची टक्केवारी ही नुकसानभरपाईची टक्केवारी असेल.

टीप: तोट्याच्या वेळी पिकाचा टप्पा प्रतीक्षा कालावधीच्या आत आल्यास, कोणताही विमा दावा देय होणार नाही.

कलम IX: दाव्यांतर धोरणाची स्थिती:

नुकसान झाल्यास, नुकसानग्रस्त क्षेत्राच्या मर्यादेपर्यंत विमा उतरवलेली प्रमाणबद्ध रक्कम, विमा उतरवलेल्या शेत क्षेत्राच्या एकूण विमा उतरवलेल्या रकमेपासून पॉलिसीचा कालावधी संपेपर्यंत किंवा विमा भरण्यापर्यंत कमी केली जाते.

कलम X: घोषणा

- जर तुम्ही विम्याच्या प्रस्ताव फॉर्ममध्ये कोणतीही खोटी/चुकीची घोषणा/माहिती दिली तर या धोरणांतर्गत उद्भवणाऱ्या कोणत्याही दाव्यासाठी कंपनीचे कोणतेही दायित्व राहणार नाही.
- कंपनीला पुढे समजते की तुम्ही कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या धोरणाच्या अटी आणि शर्ती वाचल्या आहेत आणि तुमचे संकेत चिकटवण्यापूर्वी त्यातील मजकुराचे परिणाम समजून घेतले आहेत.
- तुम्ही पुढे असे गृहित धरता की तुम्ही स्वाक्षरी केलेल्या किंवा वाचलेल्या घोषणेची जबाबदारी धोरणात समाविष्ट असलेल्या इतर सर्व व्यक्तींवर, जर असेल तर, बंधनकारक असेल आणि अशा प्रकारे कंपनीला नुकसान भरपाई देण्यास सहमत आहात.

कलम 11: फसवणूक

जर तुम्ही किंवा तुमच्या वतीने काम करणारी कोणीही फसवणूक केली असेल किंवा कोणत्याही टप्प्यावर जाणूनबुजून चुकीची माहिती सादर केली असेल किंवा लपवली असेल-मग ती प्रस्तावाच्या दरम्यान असो, धोरण लागू असताना असो किंवा त्या संदर्भात असो.

- पॉलिसी जारी करण्यापूर्वी फसवणूक किंवा सामग्रीचे चुकीचे वर्णन आढळल्यास विमा प्रस्ताव नाकारणे.

- b. धोरण जारी केल्यानंतर परंतु कोणताही दावा होण्यापूर्वी फसवणूक किंवा सामग्रीचे चुकीचे सादरीकरण आढळून आल्यास, सुरुवातीपासूनच धोरण रद्द करणे आणि भरलेले सर्व हप्ते जप्त करणे, आणि आम्हाला कोणतीही जबाबदारी मिळणार नाही
- c. कोणताही दावा नाकारणे, सर्व लाभ जप्त करणे आणि दावा प्रक्रियेदरम्यान किंवा त्यानंतर फसवणूक किंवा साहित्य चुकीचे सादर केल्याचे आढळून आल्यास सर्व हप्ते पूर्णपणे कमावलेले मानले जाणे. आम्ही आमच्या एकट्याने विसंबून राहू शकतो.
- या कलमाच्या उद्देशांसाठी, 'फसवणूक'मध्ये, इतर गोष्टींबरोबरच, तुम्ही किंवा तुमच्या प्रतिनिधींनी विमा कंपनीला फसवणूक करण्याच्या किंवा पॉलिसी जारी करण्यासाठी किंवा दावा भरण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या हेतूने केलेल्या खालील कृत्यांचा समावेश होतो:
1. खोटे म्हणून ओळखली जाणारी कोणतीही वस्तुस्थिती सत्य म्हणून सादर करणे.
 2. एखादी भौतिक वस्तुस्थिती सक्रियपणे लपवणे किंवा दडपून टाकणे.
 3. दिशाभूल किंवा फसवणूक करण्याच्या उद्देशाने केलेली कोणतीही कृती किंवा चूक.
 4. लागू असलेल्या कायद्याद्वारे फसवे घोषित केलेली कोणतीही कृती किंवा चूक.
 5. या कलमांतर्गतचे सर्व उपाय कायदांतर्गत उपलब्ध असलेल्या उपायांव्यतिरिक्त आहेत.

कलम बारावे: रद्द करणे:

- a) तुमच्याकडून कोणत्याही वेळी रद्द करणे

आम्हाला लेखी नोटीस देऊन किंवा क्षेमा ऍप्लिकेशनद्वारे तुम्ही हे धोरण कधीही रद्द करू शकता. तुमच्या सूचनेच्या वेळेपासून हे धोरण रद्द केले जाईल.

- b) आमच्याद्वारे रद्द करणे

7 कामकाजाच्या दिवसांच्या पूर्वसूचनेसह फसवणुकीचे कारण वगळता आम्ही धोरण कालावधीत धोरण रद्द करणार नाही.

वर नमूद केलेल्या दोन्ही प्रकरणांमध्ये, पॉलिसी अंतर्गत कोणताही दावा न केल्यास, न संपलेल्या कालावधीसाठीचे प्रमाणबद्ध हप्ते परत केले जातील.

कलम 13: धोरणात्मक विवाद

येथे समाविष्ट असलेल्या अटी, अटी, मर्यादा आणि/किंवा अपवर्जनांच्या व्याख्येशी संबंधित कोणताही वाद समजून घेतला जाईल आणि न्यायनिवाड्यासाठी मान्य केला जाईल, असे तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये एकमत झाले आहे.

1. संपूर्ण करार

या पॉलिसीमध्ये विम्याचा संपूर्ण करार असतो. कंपनीने लेखी मान्यता दिल्याशिवाय या पॉलिसीतील कोणताही बदल किंवा बदल वैध किंवा प्रभावी राहणार नाही, जी मान्यता स्पष्ट असेल.

2. अतिसंवेदनशीलता

जर या धोरणाचे कोणतेही कलम, तरतूद किंवा भाग योग्य अधिकारक्षेत्र असलेल्या न्यायालयाद्वारे अवैध किंवा अवैध ठरवले गेले तर या धोरणाचा उर्वरित भाग टिकून राहिल आणि पूर्ण ताकदीने आणि प्रभावीपणे सुरू राहिल.

3. जर तुम्हाला नोटीस द्यायची असेल तर

या धोरणांतर्गत देण्यात आलेली कोणतीही सूचना, निर्देश किंवा सूचना लेखी असेल आणि विमाधारकाच्या बाबतीत ती हस्तलिखित, टपालाद्वारे, ई-मेलद्वारे, असल्यास, भाग 1 मध्ये निर्दिष्ट केलेल्या पत्त्यावर आणि ई-मेलवर दिली जाईल.

कंपनीच्या बाबतीत: के. एस. एच. ई. एम. ए. जनरल इन्शुरन्स लिमिटेड, नियमित. कार्यालय: 413, चौथा मजला, माय होम टायकून, कुंदन बाग बेगमपेट, हैदराबाद, तेलंगणा, भारत-500016. ई-मेल customer.support@kshema.co.

सूचना आणि सूचना पाठवल्यानंतर 7 दिवसांनी किंवा हाताने पाठवल्यानंतर किंवा ई-मेलच्या बाबतीत पावती मिळाल्यानंतर लगेच दिल्या गेल्या असे मानले जाईल.

4. कोणत्याही वेळी तुम्हाला काही स्पष्टीकरण किंवा मदतीची आवश्यकता असल्यास

सामान्य कामकाजाच्या वेळेत तुम्ही धोरणावर निर्दिष्ट केलेल्या पत्त्यावर आमच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

कलम चौदावा: तक्रार निवारण कलम:

या धोरणाशी संबंधित कोणत्याही विषयाबद्दल, किंवा कोणत्याही विषयावरील आमच्या निर्णयाबद्दल किंवा दाव्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न किंवा तक्रार असल्यास, तुम्ही तुमच्या तक्रारी खालीलप्रमाणे सोडवू शकता:

- कोणत्याही प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी, तुम्ही आम्हाला क्षेमा जनरल इन्शुरन्स लिमिटेड, रेग. कार्यालय: #413, चौथा मजला, माय होम टायकून, कुंदन बाग, बेगमपेट, हैदर येथे पत्र लिहून पॉलिसी जारी करणाऱ्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
- दिलेल्या ठरावावर तुम्ही समाधानी नसल्यास, तुम्ही आमच्या ई-मेलवर grievance.cell@kshema.co किंवा gro@kshema.co वर जाऊ शकता किंवा आम्हाला 1800 570 2998 (टोल-फ्री) वर कॉल करू शकता किंवा तक्रार निवारणावर आम्हाला लिहू शकता.
- आम्ही दिलेल्या ठरावावर तुम्ही समाधानी नसल्यास, तुमच्याकडे <https://www.cioins.co.in> वर तक्रार निवारणासाठी विमा लोकपालांशी संपर्क साधण्याचा पर्याय आहे.

लोकपालांचा तपशील खाली नमूद केला आहे.

एस. क्र.	ठिकाण	लोकपालचे नाव	पदनाम.	विमा लोकपाल कार्यालय,	अधिकारक्षेत्र	दूरध्वनी क्र.	ईमेल
1.	अहमदाबाद	श्री के. विनायक राव	विमा लोकपाल	जीवन प्रकाश इमारत, 6 वा मजला, टिळक मार्ग, रिलीफ रोड, अहमदाबाद-380001.	गुजरात, दादरा आणि नगर हवेली,	079 - 2550120 1/02	oio.ah medab ad@cioins.co.in

					दमण आणि दीव.		
2.	बंगळुरू	सुश्री नीरजा कपूर	विमा लोकपाल	जीवन सौधा इमारत, पी. आय. डी. क्र. 57-27-एन-19 तळमजला, 19/19, 24वा मुख्य रस्ता, जे. पी. नगर, पहिला टप्पा, बंगळुरू-560 078.	कर्नाटक	080 - 26652048 / 26652049	oio.bengaluru@cioins.co.in
3.	भोपाळ	श्री अजय कुमार	विमा लोकपाल	पहिला मजला, "जीवन शिखा", 60-बी, होशंगाबाद रोड, गायत्री मंदिरासमोर, अरेरा हिल्स भोपाळ-462 011.	मध्य प्रदेश, छत्तीसगड.	0755 - 2769201 / 2769202 / 2769203	oio.bhopal@cioins.co.in
4.	भुवनेश्वर	श्री अजय कुमार	विमा लोकपाल	62, वन उद्यान, भुवनेश्वर-751009.	ओडिशा	0674 - 2596461 / 2596455 / 2596429 / 2596003	oio.bhubaneswar@cioins.co.in
5.	चंदीगड	सुश्री अलका झा	विमा लोकपाल	जीवन डीप बिल्डिंग एससीओ 20-27, तळमजला क्षेत्र-17 अ, चंदीगड-160 017.	पंजाब, हरियाणा (गुरुग्राम, फरिदाबाद, सोनीपत आणि बहादुरगड वगळता), हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि चंदीगड हे केंद्रशासित प्रदेश.	0172-2706468	oio.chandigarh@cioins.co.in

6.	चेन्नई	श्री. K.Vinaya k राव	विमा लोकपाल	फातिमा अख्तर कोर्ट, चौथा मजला, 453, अन्ना सलाई, तेयनमपेट, चेन्नई- 600 018.	तामिळनाडू, पुडुचेरी शहर आणि कराईकल (जे पुडुचेरीचा भाग आहेत).	044 - 2433366 8 / 2433367 8	oio.ch ennai @cioin s.co.in
7.	दिल्ली	सुश्री सुनीता शर्मा	विमा लोकपाल	2/2 अ, सार्वत्रिक विमा इमारत, आसफ अली रोड, नवी दिल्ली- 110002.	दिल्ली आणि हरियाणाती ल पुढील जिल्हे- गुरुग्राम, फरिदाबाद, सोनीपत आणि बहादुरगड.	011 - 4601399 2/23213 504/232 32481	oio.del hi@cio ins.co. in
8.	गुवाहाटी	श्री. अजय कुमार शर्मा	विमा लोकपाल	जीवन निवेश, पाचवा मजला, एन. आर. पानबाजार ओव्हर ब्रिज, एस. एस. रोड, गुवाहाटी- 781001 (ए. एस. एस. ए. एम.).	आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि त्रिपुरा.	0361 - 2632204 / 2602205 / 2631307	oio.gu wahati @cioin s.co.in
9.	हैदराबाद	सुश्री जी. शोभा रेड्डी	विमा लोकपाल	6-2-46, पहिला मजला, "मोईन कोर्ट", लेन समोर. सलीम फंक्शन पॅलेस, ए. सी. गार्ड्स, लकडी-का- पूल, हैदराबाद-500 004.	आंध्र प्रदेश, तेलंगणा, यानम आणि पुडुचेरी केंद्रशासित प्रदेशाचा काही भाग.	040 - 2331212 2 / 2337699 1 / 2337659 9 / 2332870 9 / 2332532 5	oio.hy deraba d@cioi ns.co.i n
10.	जयपूर	श्री सत्यजीत राजन	विमा लोकपाल	जीवन निधी-॥ बी. एल. डी. जी., जी. आर. मजला, भवानी सिंग मार्ग, जयपूर-303005.	राजस्थान	0141 - 2740363	oio.jai pur@c ioins.c o.in

11.	कोची	श्री प्रदीप कुमार जैन	विमा लोकपाल	दहावा मजला, जीवन प्रकाश, एल. आय. सी. इमारत, महाराजा कॉलेज मैदानासमोर, M.G.Road, कोची-682 011.	केरळ, लक्षद्वीप, माहे-पुडुचेरी केंद्रशासित प्रदेशाचा एक भाग.	0484 – 2358759	oio.ernakulam@cioins.co.in
12.	कोलकाता	श्री अजय कुमार	विमा लोकपाल	हिंदुस्तान बी. एल. डी. जी. अनेक्स, चौथा मजला, 4, सी. आर. अवेन्यू, कोलकाता-700 072.	पश्चिम बंगाल, सिक्कीम, अंदमान आणि निकोबार बेटे.	033 - 2212433 9 / 2212434 1	oio.kolkata@cioins.co.in
13.	लखनौ	श्री अजय कुमार शर्मा	विमा लोकपाल	सहावा मजला, जीवन भवन, टप्पा-2, नवल किशोर रोड, हजरतगंज, लखनौ-226001.	उत्तर प्रदेशातील जिल्हे: ललितपूर, झाशी, महोबा, हमीरपूर, बांदा, चित्रकूट, अलाहाबाद, मिर्झापूर, सोनभद्रा, फतेहपूर, प्रतापगड, जौनपूर, वाराणसी, गाझीपूर, जालौन, कानपूर, लखनौ, उन्नाव, सित	0522 - 4002082 / 3500613	oio.lucknow@cioins.co.in

14.	मुंबई	सुश्री सरोजिनी एस. दिखळे	विमा लोकपाल	तिसरा मजला, जीवन सेवा परिशिष्ट, एस. व्ही. रोड, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई-400 054.	मुंबईतील प्रभाग वगळता महानगर प्रदेश- म्हणजे एम/ई, एम/डब्ल्यू, एन, एस आणि टी. विमा लोकपाल कार्यालय ठाणे आणि नवी मुंबईचे भाग.	022 - 6903880 0/27/29/ 31/32/33	oio.mu mbai @cioin s.co.in
15.	नोएडा	सुश्री अलका झा	विमा लोकपाल	भगवान सहाय पॅलेस, चौथा मजला, मुख्य रस्ता, नया बन्स, सेक्टर 15, जिल्हा: गौतम बुद्ध नगर, U.P-201301.	उत्तराखंड राज्य आणि उत्तर प्रदेशातील खालील जिल्हे: आग्रा, अलीगढ, बागपत, बरेली, बिजनौर, बदायूं, बुलंदशहर, एटा, कन्नौज, मैनपुरी, मथुरा, मेरठ, मुरादाबाद, मुझफ्फरनगर किंवा	0120- 2514252 / 2514253	oio.noi da@ci oins.c o.in

16.	पटना	सुश्री नीरजा कपूर	विमा लोकपाल	दुसरा मजला, ललित भवन, बेली रोड, पाटणा 800001.	बिहार, झारखंड.	0612- 2547068	oio.pat na@ci oins.c o.in
17.	पुणे	श्री सुनील जैन	विमा लोकपाल	जीवन दर्शन बी. एल. डी. जी., तिसरा मजला, सी. टी. एस. क्र. 195 ते 198, एन. सी. केळकर रोड, नारायण पेठ, पुणे-411 030.	नवी मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड जिल्हा आणि मुंबई महानगर क्षेत्र वगळता गोवा राज्य आणि महाराष्ट्र राज्य	020- 2447117 5	oio.pu ne@ci oins.c o.in
18.	ठाणे	श्री उमेश सिन्हा	विमा लोकपाल	दुसरा मजला, जीवन चिंतामणी इमारत, वसंतराव नाईक महामार्ग, ठाणे (पश्चिम)-400604	नवी मुंबईचे क्षेत्रफळ, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, पालघर जिल्हा आणि मुंबईचे प्रभाग, एम/पूर्व, एम/पश्चिम, एन, एस आणि टी.	022- 2081286 8/69	oio.tha ne@ci oins.c o.in

* टीप: वरील लोकपाल संपर्क तपशील वेळोवेळी बदलत असल्याने, अद्ययावत यादीसाठी
<https://www.cioins.co.in> चा संदर्भ घ्या असे आम्ही सुचवितो

आमच्याबद्दलची माहिती

क्षेमा जनरल इन्शुरन्स लिमिटेड.

KSHEMA GENERAL INSURANCE LIMITED

Kshema Samriddhi

UIN: IRDAN162RPCR0022V01202526

kshema

पत्ता: #413, चौथा मजला, माय होम टायकून, कुंदन बाग, बेगमपेट, हैदराबाद-500 016, तेलंगणा, भारत टी:
+ 91 040 2340 9918 | ई: info@kshema.co | www.kshema.co.

kshema